

महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील
अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेत
अंशतःबदल - २०२४.

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन आदेश क्रमांक: कृषिआ १०२३/प्र.क्र.१७/१६-अ
मंत्रालय विस्तार इमारत,
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.
दिनांक : ०१ ऑक्टोबर, २०२४

संदर्भ :- १. "महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५." ची दि.२५.०५.२००६ ची अधिसूचना.

२. शासनाचे समक्रमांकाचे दि. २८ ऑगस्ट, २०२४ रोजीचा शासन निर्णय

शासन आदेश :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) (दोन) व ४ (५) मधील तरतुदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने या विभागातील कृषि अधिकारी गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील खालील अधिकाऱ्यांना स्तंभ क्र.३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे अंशतःबदल बदलीने पदस्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिका-याचे नाव व पदनाम	बदलीने दयावयाची पदस्थापना	शेरा
१	२	३	४
१	श्री.बाळासाहेब भगवान गिरी, कृषि अधिकारी (गुनि), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, हिंगोली	कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी परभणी जि.परभणी (श्री.बालाजी मंचक शिंदे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी)	दि.२८.०८.२०२४ रोजीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करुन
२	श्री.विशाल लक्ष्मण मोटे, मंडळ कृषि अधिकारी, शिरपूर ता.शिरपूर, जि.धुळे	कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, शिरपूर, जि.धुळे	दि.२८.०८.२०२४ रोजीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करुन
३	श्री.किसन प्रल्हादराव हुड, कृषि अधिकारी, विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती	कृषि अधिकारी, खत चाचणी परिक्षण प्रयोगशाळा, अमरावती	दि.२८.०८.२०२४ रोजीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करुन
४	श्री.शांताराम जयराम वाळके, कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर	कृषि अधिकारी, कृषी चिकित्सालय फळरोपवाटीका, नरसिंगपुर, ता.कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर	दि.२८.०८.२०२४ रोजीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करुन
५	श्री.विश्वजीत दामोदर अहिरे, कृषि अधिकारी, किटकनाशक चाचणी परिक्षण प्रयोगशाळा, ठाणे	कृषि अधिकारी, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक	दि.२८.०८.२०२४ रोजीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करुन

२. उपरोक्त अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची रजा मंजूर न करता त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याकरिता तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे व बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर व्हावे. बदली झालेले अधिकारी हे रूजू/कार्यमुक्त झाल्याबाबतचा अनुपालन अहवाल, त्यांना रूजू करून घेतलेल्या/कार्यमुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आयुक्त (कृषि) यांना सादर करावा.

३. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदरचे आदेश तात्काळ अंमलात येतील याची कृपया दक्षता घ्यावी.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००११७१३५९७६०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रशांत र.पिंपळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. मा.मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) ½, महाराष्ट्र मुंबई / नागपूर.
५. संबंधित विभागीय कृषि सह संचालक
६. संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी/उपविभागीय कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी
७. कृषि सह संचालक, (आस्थापना), कृषि आयुक्तालय, पुणे
८. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
९. सर्व संबंधित अधिकारी
१०. निवड नस्ती /१६-अ.